

दिनांक १ जानेवारी २००६ पूर्वाच्या
निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात /कुटुंब-
निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन वित्त विभाग

शासन शुद्धीपत्रक, क्रमांक : सेनिवे १००९/प्र. क्र. २९/सेवा ४
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ जून २००९.

- संदर्भ : १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : सेनिवे १००८/प्र. क्र. १९/सेवा-४, दिनांक २७ ऑक्टोबर २००८
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : वेपुर १२०९/प्र. क्र. २०/सेवा-९, दिनांक २७ फेब्रुवारी २००९
३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : सेनिवे १००९/प्र. क्र. २९/सेवा ४, दिनांक ५ मे २००९.

शुद्धीपत्रक

दिनांक १/१/२००६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबतच्या संदर्भाधिन क्रमांक ३ मधील दि. ५/५/२००९ च्या शासन निर्णयामध्ये कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचा समावेश करण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २००९०६२३१२४३५६००९ असा आहे.
३. सदर शासन निर्णयाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

निलेश बा. वाडेकर
शासनाचे उप सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१०० प्रती),

महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (५ प्रती),

अधिदान व लेखा अधिकारी, यांत्रे, मुंबई (२५ प्रती),

संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई,
(५० प्रती)

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी,
नवी मुंबई (१० प्रती),

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१०० प्रती),

महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),

मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,

सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),

उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,
मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
(प्रत्येकी १०प्रती),
वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक
(प्रत्येकी १५ प्रती),
निधासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),
सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई
ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा
मजला, विधान भवन, मुंबई - ४०० ०३२.
राज्यपालांचे सचिव,
मुख्य मंत्रांचे सचिव,
उप मुख्य मंत्रांचे सचिव,
सर्व मंत्री य राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,
*प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
*प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
*सचिव, महाराष्ट्र लोकसेचा आयोग, मुंबई,
*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय,
मुंबई,
*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कुटीर क्र.३ व ४,
मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
अधिदान व लेखा कार्यालय आवार, मंत्रालयासमोर, मुंबई,
मंत्रालयातील सर्व विभाग,
विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,

सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी
(प्रत्येकी २५ प्रती),
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),
तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),
संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),
सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, दक्षिण/उत्तर/पश्चिम,
सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ
(प्रत्येकी ५ प्रती),
सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य
(प्रत्येकी ५ प्रती),
सर्व जिल्हांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),
कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा
अहमदनगर (१० प्रती),
कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (१० प्रती),
कुल सचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती),
कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा
रत्नगिरी (१० प्रती),
ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (१२ प्रती),
शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय,
मुंबई (२५ प्रती),
कृषि व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्त्य व्यवसाय
विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती),
वित्त विभागातील सर्व कार्यासने,
निवड नस्ती, कार्यासन सेवा-४.

*पत्रादारे.

**Revision of Pension /Family Pension
of pre-1-1-2006 Pensioners/Family
Pensioners.**

**GOVERNMENT OF MAHARASHTRA
FINANCE DEPARTMENT**

Corrigendum No.PEN 1009/C.R.29/SER-4

Mantralaya, Mumbai 400 032 dated 22nd June 2009.


- Read :**
- 1) Government Resolution, Finance Department, No.PEN 1008/CR 99/SER-4,
dated 27th October, 2008
 - 2) Government Resolution, Finance Department, No.Vepur 1209/CR 20/SER-9
dated 27th February, 2009
 - 3) Government Resolution, Finance Department, No. PEN 1009/C.R.29/SER-4
dated 5th May 2009

Corrigendum

Family Pensioners are included in the GR dated 5th May 2009 referred to above at sr.no.3 regarding revision of pension of the pensioners who retired before 1st January, 2006.

2. This Government Resolution is available on the web site of Government of Maharashtra i.e.-"www.maharashtra.gov.in" and its computer code number is 20090623124356001.

By order and in the name of the Governor of Maharashtra,


Nilesh B. Wadekar
Deputy Secretary to Government